

18/07/2016
SGB/AKN/KTG

(असुधारित प्रत/ प्रसिद्धीसाठी नाही)
प्रथम श्री. भोगले

A-1
12:00

(सभापतीस्थानी माननीय सभापती)

अधिवेशनाचा शुभारंभ "वंदे मातरम्" या गीताच्या समूह गायनाने झाला.

नियम २८९ अन्वयेच्या सूचनेसंबंधी

श्री.धनंजय

मुंडे (विरोधी पक्षनेते) : सभापती महोदय, मी नियम २८९ अन्वये स्थगन प्रस्तावाची सूचना दिलेली आहे. सभापती महोदय, संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासणारी व शरमेने मान खाली जावी अशी घटना या राज्यात घडली आहे. अहमदनगर जिल्हयातील कर्जत तालुक्यातील कोपडी या गावात अत्यंत लांछनास्पद घटना दिनांक १४ जुलै, २०१६ रोजी घडली आहे. एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आला आहे. मी स्वतः या गावात गेलो होतो. ही घटना घडल्यानंतरचा चौथा दिवस होता. ज्या अमानुषपणे या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला, अशी घटना या देशात अन्य ठिकाणी घडली असेल असे मला वाटत नाही. निर्भया घटना घडल्यानंतर संपूर्ण देश ढवळून निघाला. देशातील जनता संतापाने रस्त्यावर उतरली होती. त्यापेक्षाही भयंकर घटना कोपडी गावात घडली आहे. १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आजोबाच्या घरी तेल आणि मसाला आणण्यासाठी गेली होती. घरी परत जात असताना नराधम आरोपीने तिच्या पुढ्यात गाडी उभी करून तिला थांबविले व जबरदस्तीने गाडीत घालून ओढत शेताच्या बांधावर नेले. त्या मुलीचे हात, पाय तोडण्यात आले, तिची मान कापण्यात आली. इतकेच नव्हे तर तिच्या संपूर्ण शरीराचे एखाद्या कुत्र्याने लचके तोडावेत अशा पध्दतीने या मुलीच्या शरीराचे लचके तोडण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण गाव काल अश्रू गाळत होते. आज काळ सोकावतो आहे. कोणीही उठतो आणि अशा प्रकारचे कृत्य करण्यास धजावतो. कोणाला कायद्याचा धाक राहिलेला नाही. ही १५ वर्षीय मुलगी विभागीय पातळीवर कबड्डी खेळणारी होती. कदाचित तिने या खेळात उद्या महाराष्ट्राचे नेतृत्व केले असते. त्यामुळे महाराष्ट्राची मान ताठ झाली असती. परंतु या नराधमांनी त्या मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून केला.

या नंतर श्री. ओटवणेकर

नियम २८९ अन्वयेच्या सूचनेसंबंधी

श्री.धनंजय मुंडे.....

आज या गोष्टीची सभागृहात चर्चा होत आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे. माननीय मुख्यमंत्री व माननीय मंत्री ट्वीट करण्यासाठी तत्परता दाखवतात. पण सदर घटना घडल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि माननीय पालक मंत्र्यांनी साधा निषेध देखील व्यक्त केला नाही. यात सरकार लक्ष घालत आहे एवढे म्हणायला देखील वेळ नव्हता. ही आमच्यासाठी सुद्धा शरमेची गोष्ट आहे. एक मंत्र्यांनी कुठे जावे यासंबंधातील ट्वीट दहा मिनिटांमध्ये येते. पण १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून झाल्यानंतर गृह खाते असणाऱ्या माननीय मुख्यमंत्र्यांनी निषेधाचे एक साधे वाक्य देखील उच्चारले नाही. त्यांना एका वाक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिल असे सांगता देखील आले नाही. जे कोणी असतील, मग ते कुठल्याही जातीचे असो, धर्माचे असो बलात्कार करणारे असतील अशा नराधमांना सरकार सोडणार नाही अशा प्रकारचे ट्वीट देखील राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी केले नाही. पण तसे ट्वीट त्यांच्याकडून आले नाही. ज्या मतदार संघात, ज्या जिल्ह्यात ही घटना घडली त्या जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांनी घटना स्थळी न जाणे हे कोणाला शोभा देणारे आहे ? कायदा व सुव्यवस्थेसंबंधी आपली जिम्मेदारी आहे. त्या संवेदनेतून आपण सरकार चालवित आहात. त्या संवेदनेतून आपण गृह खाते चालवित आहात हे महाराष्ट्र बघत आहे. माझ्याकडून एक गोष्टीची गेली म्हणून मी दिलगिरी व्यक्त केली. पण त्या मंत्र्याची पाठराखण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या क्षणी प्रेस कॉन्फरन्स घेऊन पाठराखण केली आहे. आमचे एवढेच म्हणणे आहे की, आपण या घटनेसंबंधात तेवढीच तत्परता दाखविली असती तर आज राज्यामध्ये जो संताप व्यक्त करण्यात येत आहे तो निर्माण झाला नसता. एकच जिल्हा नसून आज, बीड, सोलापूर, उस्मानाबाद सारखे जिल्हे बंद आहेत. नगर जिल्ह्यामध्ये मोर्चा सुरू आहे. ही घटना साधी नाही. काय करणार आणि काय करणार नाही यासंबंधात निवेदन करण्यात येईल. विधान परिषदेचे सभागृहा एकत्रित येऊन या पुढे अशा नराधमांकडून या पुढे पुन्हा प्रकार घडू नये, अशा प्रकारची हिंमत होऊ नये म्हणून कडक उपाययोजना करणेक आवश्यक आहे. पण तसे होत नाही. त्यामुळे नियम २८९ अन्वये सूचना दिलेली आहे. आज त्या जिल्ह्यातील लहान मुली देखील आसपासच्या शाळेत जात नाही. आजचा चौथा दिवस आहे. कोणीही शाळेत जायला तयार होत नाही. मोलमजुरी करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या कोणीही शेतात जाण्यास तयार नाही. सदर घटना घडल्यानंतर आरोपीला दुसऱ्या दिवशी सकाळी अटक करण्यात आली. पण रेकॉर्डला रात्री १२.३० वाजता अटक करण्याचे दाखविण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने चौकशी होणे गरजेचे आहे. दोन दिवस पोलिसांनी बेजबाबदारपणे घरच्यांना देखील अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. जर तक्रार केली तर आपणा विरोधात तक्रार होईल अशा प्रकारचा दबाव त्या पीडित मुलीच्या आई वडिलांवर केला. त्यामुळे आज कोणीही दबावापोटी बोलण्यास तयार नाही. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की, आजचे सर्व कामकाज बाजूला ठेवून या गंभीर घटनेच्या बाबतीत चर्चेला परवानगी द्यावी.

सभापती : **सुरूवातीला मी**
म.वि.प.नियम २८९ अन्वये कोणी सूचना दिली आहे ते मी वाचणार होतो.

आज दिनांक १८ जुलै २०१६ रोजी सर्वश्री धनंजय मुंडे, सुनील तटकरे, हेमंत टकले, श्रीमती विद्या चव्हाण, सर्वश्री जयवंतराव जाधव, सतीश चव्हाण, अमरसिंह पंडित, शरद रणपिसे, माणिकराव ठाकरे, जनार्दन चांदूरकर, संजय दत्त, भाई जगताप यांनी सकाळी ९.०० वाजता तसेच अॅड.निरंजन डावखरे, श्री.नारायण राणे, वि.प.स.यांनी सकाळी १०.५५ वाजता “अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात येणे” या विषयाबाबत म.वि.प.नियम २८९ अन्वये सूचना दिली आहे. तसेच याच विषयावर सन्माननीय सदस्या डॉ.नीलम गोन्हे यांनी औचित्याचा मुद्दा देखील दिलेला आहे.

आता सन्माननीय सदस्य श्री.नारायण राणे यांनी आपले विचार व्यक्त करावेत.

या नंतर श्री. जुन्नरे

नियम २८९ अन्वयेच्या सूचनेसंबंधी

श्री.नारा

यण राणे(विध्ानसभेने निवडलेले) :आदरणीय सभापती महोदय,महाराष्ट्र विधानपरिषद नियम क्रमांक २८९ अन्वये निकडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी मी उभा आहे.

सन्माननीय विरोधी पक्ष नेते श्री.धनंजय मुंडे यांनी जो विषय या ठिकाणी मांडला आहे त्याचे समर्थन करण्यासाठी मी उभा आहे. आज अधिवेशनाचा पहिला दिवस असून नगर येथे घडलेल्या भयावह घटनेबद्दल संपूर्ण राज्यामध्ये भितीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरलेले आहे.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमचे असे म्हणणे आहे की नगर येथे घडलेली घटना अतिशय गंभीर असून हा विषय अतिशय महत्वाचा असल्यामुळे या विषयाच्या संदर्भात सभागृहात प्रथम चर्चा होणे अतिशय आवश्यक असून या विषयाच्या संदर्भात सरकारचे म्हणणे काय आहे हे सभागृहाला आणि सभागृहाच्या माध्यमातून जनतेला समजून घ्यावयाचे आहे. त्यामुळे या विषयाच्या संदर्भात सरकार नेमके काय करणार आहे हे जाणून घेण्यासाठी प्रथम या सभागृहात चर्चा होणे अतिशय आवश्यक असल्यामुळे आज सभागृहापुढे असलेले सर्व कामकाज बाजूला सारून महाराष्ट्र विधानपरिषद नियम क्रमांक २८९ अन्वये या विषयावर चर्चा व्हावी असे माझे म्हणणे आहे.

सभापती महोदय, ही घटना नगर मध्ये घडली असून ही घटना कधी घडली, कशी घडली याचे वर्णन माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी केले आहे. राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांकडे गृह विभाग असून या विभागाचे तीन तेरा वाजले आहे. पंधरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार होत असतांना कोणीही मदतीला जात नाही ही फार गंभीर बाब आहे. या मुलीवर केवळ बलात्कारच झाला नाही तर या मुलीचे हातपाय तोडण्यात आले. या घटनेमध्ये मुलीचा काही दोष नसतांना तिच्यावर बलात्कार करून तिचे हातपाय तोडण्यात आले. या विषयाच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री केवळ निवेदन करून गप्प बसले. माननीय मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या संदर्भात केवळ निवेदन केले म्हणून आम्ही गप्प बसावयाचे काय ?

या राज्यात आमच्या आया-बहिणी सुरक्षित नसतील तर आम्ही कोणाचीही पर्वा करणार नाही. खरे म्हणजे आमच्या आया बहिणींना सुरक्षित ठेवण्यासाठी, त्यांच्यासाठी वाटेल ते करण्यासाठीच आम्ही येथे आलेलो आहोत. माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी या घटनेच्या संदर्भात एका आरोपीचा एका मंत्र्यांशी संबंध असल्याचा उल्लेख केलेला आहे. या घटनेच्या संदर्भात दोन तासांच्या अवधित मुख्यमंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितले की या घटनेचा काही एक संबंध नाही, हे सर्व जुळवून आणले गेले आहे असा उल्लेख केला. ज्या मुलीवर बलात्कार झाला तिच्या आई-वडिलांना, गावकऱ्यांना तसेच

राज्यातील जनतेला या घटनेबद्दल मला तीव्र दुख होत असून सरकारच्या तुमच्या बरोबर आहे हे का दाखवून दिले नाही ? निवेदनात म्हटले आहे की सरकार तुमच्या बरोबर असून आर्थिक मदत मिळेल असे सांगितले गेले. या घटनेच्या संदर्भात सरकारी वकील श्री.उज्वल निकम यांना ही केस दिली जाईल असेही सांगितले गेले. सरकारी वकील श्री. उज्वल निकम यांनी ऑर्ग्यमेंट करून संबंधित गुन्हेगाराला शिक्षा दिली तरी ज्यांची मुलगी गेली त्यांना तुम्ही त्यांची मुलगी मिळवून देणार आहात काय ? या सरकारला भावना आणि संवेदना राहिलेल्या नाहीत. खोटे-नाटे काहीही करून यांना सत्ता पाहिजे आहे. या घटनेच्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना जाण्यासाठी वेळ मिळाला नाही. माननीय मुख्यमंत्री विठोबाच्या दर्शनाला गेले आणि राज्याच्या सुख समाधानाची आणि कायदा व सुव्यवस्थेचीही जबाबदारी विठोबाच्या चरणी अर्पण केली. राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव आणि मला माझ्या पदावर वर्षा बंगल्यात सुखाने बसू दे.

सभापती महोदय सर्व जबाबदारी विठोबाच्या चरणी ठेवून चालणार नाही. जर नागपूर सुरक्षित नसेल तर राज्याची स्थिती कशी असेल याचा विचारच केलेला बरा. त्यामुळे नगर येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनेवर या सभागृहात चर्चा होणे आवश्यक आहे. केवळ निवेदन करून चालणार नाही. तुम्ही राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात काय करणार आहात, कोणते परिवर्तन आणणार आहात याची माहिती जनतेला मिळणे आवश्यक आहे. आपणच सांगता की अधिकारी ऐकत नाही. त्यामुळे तुमच्या निवेदनावर किती विश्वास ठेवावयाचा हा देखील प्रश्न आहे. म्हणून माझी शासनाला विनंती आहे की, महाराष्ट्र विधानपरिषद नियम क्रमांक २८९ अन्वये आज सभागृहापुढील सर्व कामकाज बाजूला सारून या घटनेवर चर्चा सुरु करावी.

या नंतर श्री. शिगम

18/07/2016
AJIT/AKN/KTG

(असुधारित प्रत/ प्रसिद्धीसाठी नाही)
प्रथम श्री. जुन्ने

D-7
12:15

नियम २८९ अन्वयेच्या सूचनेसंबंधी

श्री.नारायण राणे.....

आणि या चर्चेला सुरुवात करावी असे मला वाटते. यापेक्षा दुसरे महत्वाचे कोणतेही कामकाज नाही असे माझे स्पष्ट मत आहे.

श्री. अशोक ऊर्फ भाई जगताप :

सभापती महोदय, मी सुद्धा म.वि.प. नियम २८९ अन्वये सूचना दिलेली आहे. माननीय विरोधी पक्ष नेते श्री.धनंजय मुंडे, माननीय ज्येष्ठ सन्माननीय सदस्य श्री. नारायण राणे यांनी या ठिकाणी ज्या भावना व्यक्त केल्या त्याच्याशी मी सहमत आहे आणि त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांचे समर्थन करण्यासाठी मी उभा आहे.

सभापती महोदय, हा विषय नियम २८९ चा कसा होऊ शकतो असा तांत्रिक मुद्दा सत्ताधारी पक्षाकडून उपस्थित होऊ शकतो. मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो की, झिरो टॉलरन्सची वल्गना करणारे माननीय मुख्यमंत्री ज्यांना आपण टेक्नोसॅव्ही म्हणतो. ज्यावेळी नावाचा गोंधळ झाला ती दुरुस्त करण्याची त्यांनी तत्परता दाखविली. परंतु हीच तत्परता त्यांना घटनास्थळी भेट देण्याबाबत दाखविली नाही. सदरची घटना ही महाराष्ट्रावर झालेला आघात आहे. आपण पुरोगामी महाराष्ट्राचा डंका पिटवत असताना राज्यामध्ये अशा घटना घडत आहेत. हा महाराष्ट्राचा लौकिक नाही. अशा घटना घडण्याला हे निष्क्रिय सरकार कारणीभूत आहे. या महाराष्ट्राने अनेक घटना पाहिलेल्या आहेत. आपण अनेक घटनांचे साक्षीदार आहोत. परंतु अशा प्रकारची हिम्मत कोणी दाखविली नव्हती. सदर घटनेपासून त्या मुलीच्या आजोबाचे घर ३०० मीटर अंतरावर तर आईवडिलांचे घर २०० मीटर अंतरावर होते. इतक्या कमी अंतरामध्ये त्या मुलीवर बलात्कार होतो आणि नुसता बलात्कार नाही तिचा खून करण्यात आला. ही घटना माणुसकीला काळीमा लावणारी आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला डाग लावणारी आहे. या घटनेचा जेवढा निषेध करता येईल तेवढा तो कमी आहे. या घटनेबाबत सरकारची तत्परता दिसली नाही. सरकारला या घटनेचे गांभीर्य कुठे आहे ? माननीय मंत्री त्याठिकाणी गेले असता तेथील महिलांनी त्यांना उत्तर दिले. त्या महिला कोणत्या पक्षाच्या आहेत, कोणत्या जाती-धर्माच्या आहेत हे महत्वाचे नसून त्यांचा तो उद्रेक आहे. गेल्या दीड वर्षांतील घटना तपासल्या तर अशा घटना वारंवार घडल्याचे दिसून येईल.

सभापती महोदय, कोणाला मंत्री पदी ठेवावे, कोणाला कोणते मंत्री पद द्यावे हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु शाळेतील विद्यार्थी सुरक्षित नसतील, राज्यातील जनता, कामगार सुरक्षित नसतील तर आम्ही कोणाला विचारायचे ? आम्ही काही आरोप केले किंवा कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा मागितली तर त्याबाबत ताबडतोब असे उत्तर येते, आपण त्यामध्ये तत्परता दाखविता.

सभापती महोदय, मला या ठिकाणी काही गोष्टींचा मुद्दाम उल्लेख करावयाचा आहे. माझा वैयक्तिक कोणावर लाभलोभ नाही. परंतु यामध्ये काही प्रसार माध्यमे आहेत. आज महाराष्ट्राची प्रतिमा घसरत चालली आहे. आपण मागील तीन दिवसांतील सर्व वाहिन्यांवरील बातम्या पहाव्यात. ही घटना कशापद्धतीने बाजूला सारता येईल असाच प्रयत्न कित्येकवेळेला दिसला. आपण निर्भया प्रकरण आठवावे. त्या घटनेने संपूर्ण देश पेटून उठला होता. पुरोगामी महाराष्ट्राच्या गप्पा मारणाऱ्यांनी आणि मीडियाने ही बातमी कित्येकवेळेला दाखविली ? अन्यथा पावसामध्ये एखाद्या मंत्री महोदयांचा पाय घसरला तर ती बातमी आपणास दिवसभर पहावयास मिळते. माननीय मुख्यमंत्री कसे हसले, त्यांनी विठ्ठलाकडे कसे साकडे घातले अशा बातम्या दिवसभर पहावयास मिळतात. परंतु मागील तीन दिवसांत काय पाहिले हा प्रश्न आहे. अशाप्रकारचा गुन्हा करण्याची हिम्मत होते कशी ? या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या भावाने त्याच गावामध्ये काही दिवसांपूर्वी एक मर्डर केला अशाप्रकारची आमची माहिती आहे.

या नंतर श्री. बोर्डे

18/07/2016
AJIT/AKN/KTG

(असुधारित प्रत/ प्रसिद्धीसाठी नाही)
प्रथम श्री. जुन्नेरे

D-9
12:15

नियम २८९ अन्वयेच्या सूचनेसंबंधी

श्री. अशोक ऊर्फ भाई जगताप (स्थानिक प्राधिकारी संस्थांद्वारा निर्वाचित)

:

मी कोणाचे नाव यासाठी घेत नाही की, पुन्हा त्यातून काही तरी टेक्नीकल गोष्टी निर्माण होतील, असे या ठिकाणी सांगितले जाईल. माझी विनंती आहे की, हा विषय नियम २८९ चा कसा होतो हे सांगण्यापेक्षा, या पुरोगामी महाराष्ट्रात अशी घटना घडण्यापेक्षा दुसरे दुर्दैव काय असू शकते ? आम्हा सर्वांना शरमेने मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे. या घटनेची तातडी, यामध्ये सरकारचा असलेला सहभाग, सरकारची असलेली जबाबदारी या सर्व गोष्टी नियम २८९ च्या नियमात चपखल बसत आहेत. माझी विनंती आहे की, सभागृहाचे संपूर्ण कामकाज बाजूला ठेवून, या घटनेच्या बाबतीत चर्चा होणे आवश्यक आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची आणि प्रामुख्याने या घटनेच्या बाबतीत चर्चा होणे आवश्यक आहे. आम्हाला आणि महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री व गृह मंत्री महोदयांकडून उत्तर अपेक्षित आहे. माननीय मुख्यमंत्री नेहमी सांगतात की, गृह मंत्री पदाचा भार त्यांच्या मजबूत खांद्यावर आहे. महोदय, तो खांदा मजबूत कसा आहे ? आमचे खांदे खाली उतरले आहेत, गरिबांचे खांदे खाली उतरले आहेत. त्यांना खांदा द्यायला माणूस उरला नाही. म्हणून या विषयावर चर्चा होणे आवश्यक आहे, अशी मी विनंती करतो.

सभापती : या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मी सन्माननीय सदस्यांना आपले विचार मांडण्याची संधी देणार आहे. त्यामुळे कोणीही बोलण्यासाठी घाई करता कामा नये.

श्री. कपिल पाटील (शिक्षक) :

सभापती महोदय, माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी नियम २८९ अन्वये मांडलेल्या स्थगन प्रस्तावाच्या सूचनेला समर्थन देण्यासाठी मी उभा आहे. छत्रपती शिवरायांनी रांझेगावच्या पाटलाचे हातपाय तोडले होते. तसेच जेव्हा सैनिक कल्याणच्या सुभेदारांची सून घेऊन आले तेव्हा 'अशीच आमची आई असते' असे म्हणत शिवरायांनी सन्मानाने तिची पाठवणी केली. त्या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये इतकी दुर्मानवी आणि शरमजनक घटना घडावी याची आज लाज वाटते. या सभागृहाला सुध्दा अत्यंत लज्जास्पद पध्दतीने त्याची दखल घ्यावी लागत आहे. आज सगळ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली जावी इतकी ही मोठी घटना आहे. १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ज्या पध्दतीने अत्याचार झाले, तिचे हातपाय तोडून तिच्या नको त्या भागात माती आणि काचा टाकण्यात आल्या. या घटनेने क्रौर्याची परिसीमा गाठली आहे. प्रश्न असा आहे की, या घटनेची दखल हे राज्य सरकार कसे घेत आहे ? ज्या गावात ही घटना घडली, ज्या जिल्ह्यात ही घटना घडली, त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना तेथे पोहचायला चार दिवस लागले. आपल्याकडील गृह खाते गेल्यामुळे आता आपली जबाबदारी नाही असे समजून राज्याचे माननीय पालकमंत्री वागत असतील तर या घटनेचे गांभीर्य वाढते. आपल्या जवळपास, हाकेच्या अंतरावरील गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतो, तिच्यावर क्रूर अत्याचार होतो, संपूर्ण गाव भयभीत होते, आजूबाजूच्या मुली शाळेत जायला नकार देतात, अशा परिस्थितीत त्या ठिकाणी जाऊन त्यांना धीर देण्याची आवश्यकता होती. परंतु तसे घडले नाही, म्हणून त्याची दखल घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात होता कामा नयेत, परंतु त्या घटना दुर्दैवाने घडत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी राज्य सरकार आपल्या यंत्रणेवर जरब बसविणार की नाही ? ती जरब का नाही, ती जरब का ढासळली याचे उत्तर या सभागृहाला मिळाले पाहिजे. हा प्रश्न केवळ सरकारचा किंवा विरोधी पक्षाचा आहे, असे मी मानत नाही. हा प्रश्न आपल्या सर्वांचा आहे. त्यामुळे कायद्यामध्ये आणि यंत्रणेमध्ये काय दुरुस्ती केली पाहिजे, या बाबतची चर्चा या सभागृहात झाली पाहिजे. तरच त्या मुलीला काही तरी न्याय मिळेल. तसेच ज्या असंख्य मुली भयभीत झालेल्या आहेत त्यांना किमान विश्वास वाटेल की,

आम्ही शाळेत सुरक्षित जाऊ, आम्ही हसतमुखाने बागडू शकू. त्यांना हा विश्वास देण्याची जबाबदारी या सभागृहावर आहे. त्यामुळे या विषयावर सभागृहामध्ये तातडीने चर्चा झाली पाहिजे, एवढीच मी विनंती करतो.

श्री. शरद रणपिसे

(महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारा निर्वाचित)

:

सभापती महोदय, माझी फक्त एक सूचना आहे. या ठिकाणी जे मुद्दे मांडले गेले त्याची मी पुनरावृत्ती करणार नाही. माननीय श्री.धनंजय मुंडे आणि माननीय श्री.नारायण राणे साहेब या विषयावर बोलले आहेत. या सरकारची या घटनेप्रती संवेदनशीलता कशी नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजची कामकाजपत्रिका होय. कारण आजची कामकाजपत्रिका पाहिली तर आजच्या कामकाजपत्रिकेत सुदैवाने कोणताही शोक प्रस्ताव नाही. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यानंतर तिचा मृत्यू झाला आहे. असे असताना माननीय संसदीय कार्य मंत्र्यांनी उभे राहून, प्रथम त्या मुलीला श्रध्दांजली अर्पण करू या, एवढी संवेदनशीलता दाखविणे आवश्यक होते. माझी विनंती आहे की, या विषयावरील चर्चा झाल्यानंतर एक मिनिट का होईना त्या मुलीप्रती श्रध्दांजली अर्पण करावी.

या नंतर श्री. कांबळे

(सभापतीस्थानी माननीय सभापती श्री. रामराजे
प्रतापसिंह नाईक-निंबाळकर)

नियम २८९ अन्वयेच्या सूचनेसंबंधी

श्री. शरद रणपिसे : आपण असे अनेक
वेळा केले आहे. सभागृहाचे सदस्य नसताना सुध्दा विशेष बाब म्हणून आपण या पध्दतीने
कार्यवाही केलेली आहे. माझी विनंती आहे की, आपण याचा स्वीकार करावा.

श्रीमती विद्या चव्हाण :

सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी नियम २८९ अन्वयेच्या प्रस्तावाची सूचना मांडली आहे. हा विषय अतिशय गंभीर आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत. आपल्याला या घटना महत्त्वाच्या वाटू नयेत याचे मला खरोखर आश्चर्य वाटते. या विषयावर चर्चा झालीच पाहिजे. १३ तारखेला घटना घडली, १४, १५, १६ असे ३ दिवस पोलीस काय करीत हाते ? माननीय मुख्यमंत्र्यांचे कालचे स्टेटमेंट शॉकिंग होते. काल ते म्हणाले की, महाराष्ट्रातील क्राईम रेट कमी होत आहे. वाहन बेशिस्तपणे चालविणाऱ्या गुन्हेगारांच्या संदर्भातील क्राईम रेट त्यांना कमी वाटत असेल. मुलींवरील, महिलांवरील बलात्कार, त्यांची छेडछाड आणि त्यातून त्यांनी केलेल्या आत्महत्या, मुलींवर, महिलांवर होणारे अत्याचार असे भयंकर गुन्हे रोज घडत आहेत. काल पुण्यातही एका मुलीवर सामुहिक बलात्कार झाला. मात्र माननीय मुख्यमंत्री म्हणत आहेत की, क्राईम रेट कमी होत आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण पोलीस दलाला, डीजींना याचे गांभीर्य नाही हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकते. मागच्या वर्षी एक घटना घडली, नेरळला २ मुली बंगल्यात राहत होत्या, त्यांच्या बंगल्यात घुसून ३०-३२ जणांनी त्यांना मारहाण केली. मी त्या मुलींची माननीय मुख्यमंत्र्यांशी भेट घालून दिली. सभापती महोदय, त्या गुंडांना तडीपार केलेले असताना आजपर्यंत ते गुंड तडीपार झालेले नाहीत. माननीय मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट वारंवार लक्षात आणून दिली. स्वतः श्री. दिक्षित, डीजी यांना भेटायला गेले. ते म्हणाले की, आम्ही ८ दिवसांच्या आत याचा बंदोबस्त करू. मात्र स्थानिक पोलीस ही तक्रार गांभीर्याने घेत नाहीत. तुम्ही मुलींवर बलात्कार झाल्यावर हे सर्व करणार आहात का ? माननीय मुख्यमंत्री म्हणतात की, क्राईम रेट कमी झाला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना हे खाते सांभाळता येत नाही, त्यांनी हे खाते तातडीने दुसऱ्या कोणाकडे तरी द्यावे. ते राज्याचे माननीय मुख्यमंत्री आहेत. त्यांना कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी वेळ नाही हे या दोन वर्षांत सिध्द झाले आहे. हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. महिलांवरील अत्याचार, मुलींवरील बलात्कार हे इतके सोपेपणाने घेऊ नका. या प्रस्तावाच्या सूचनेवर चर्चा झाली पाहिजे अशी माझी सभागृहात आग्रहाची मागणी आहे. धन्यवाद !

श्री. जनार्दन चांदूरकर :

सभापती महोदय, आदरणीय विरोधी पक्षनेते, सन्माननीय सदस्य श्री. नारायण राणे तसेच बाकीच्या इतर सन्माननीय सदस्यांनी विषय मांडला असून हा विषय अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे, हे संपूर्ण सभागृहाला मान्य आहे. नियमामध्ये तरतूद आहे, ती मी आपल्याला वाचून दाखवितो. “....the motion is carried and the rule in question shall be suspended.” त्यामुळे ते डिस्कशन सुरू केले पाहिजे. सभागृहातील विरोधी पक्षाच्या बाजूच्या सर्व सन्माननीय सदस्यांचे म्हणणे आहे की, आता हा मोशन कॅरिड आऊट झाला पाहिजे. सत्ताधारी पक्षातील सन्माननीय सदस्यांचेही म्हणणे असेच असले पाहिजे की, हा मोशन कॅरिड आऊट झाला पाहिजे, त्यांचा विरोध असेल तर, you have liberty to proceed. या विषयावर त्यांचा आम्हाला पाठिंबा असेल, हा मोशन कॅरिड आऊट झाला पाहिजे असे त्यांचे म्हणणे असेल तर सभागृहापुढील बाकीचे सर्व कामकाज बाजूला ठेवून महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या या विषयावर आज आणि आता चर्चा झाली पाहिजे, हे मी नियमाच्या तरतुदीनुसार आपल्यासमोर सादर करित आहे. आम्ही हा मोशन नियम २८९ अन्वये दिला आहे. नियमामध्ये त्याचा उल्लेख आहे. माझ्याकडे मराठी प्रत नाही म्हणून मी इंग्रजीमध्ये वाचले आहे. सभागृहाला हे समजले आहे. संपूर्ण सभागृहाचे यावर एकमत असेल तर ठीकच आहे. मात्र एकमत नसेल तर तसे सांगावे.

औचित्याचा मुद्दा

सभापती :

सन्माननीय सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी औचित्याच्या मुद्द्याच्या संदर्भात सूचना दिली आहे. आता सभागृहात नियम २८९ वर चर्चा सुरू आहे. आपण सत्ताधारी पक्षाच्या सदस्या असल्यामुळे आपल्याला नियम २८९ वर बोलता येणार नाही.

या नंतर श्री. रोझेकर

18/07/2016
SRR/AKN/KTG

(असुधारित प्रत/ प्रसिद्धीसाठी नाही)
प्रथम श्री. कांबळे

G-19
12:30

(सभापतीस्थानी माननीय सभापती श्री. रामराजे
प्रतापसिंह नाईक-निंबाळकर)

औचित्याचा मुद्दा

खरे पाहता, आता हा मुद्दा आपल्याला मांडता येणार नाही. तथापि, मी या संदर्भातील उल्लेख केलेला आहे. एकंदरीत गांभीर्य लक्षात घेऊन आपण औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून थोडेसे बोलावे.

18/07/2016
SRR/AKN/KTG

(असुधारित प्रत/ प्रसिद्धीसाठी नाही)
प्रथम श्री. कांबळे

G-20
12:30

सभापती महोदय, एक महिला सन्माननीय सदस्या म्हणून त्यांचे या घटनेसंदर्भातील म्हणणे ऐकून घेण्यास काही हरकत नसावी.

18/07/2016
SRR/AKN/KTG

(असुधारित प्रत/ प्रसिद्धीसाठी नाही)
प्रथम श्री. कांबळे

G-21
12:30

एकंदरीत गांभीर्य लक्षात घेऊन
औचित्याच्या मुद्याच्या माध्यमातून आपण थोडेसे बोलावे.

डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे :

सभापती महोदय, मी आपली आणि सभागृहाची मनःपूर्वक आभारी आहे. माझ्या हेतूबद्दल कोणतीही शंका न घेता महिलांच्या प्रश्नाचे औचित्य जास्त आहे, हे आपण लक्षात घेतले आहे. सभापती महोदय, एक महत्वाचा भाग असा आहे की, या मुलींच्या आईने काल मला असे सांगितले की, “एकूण चार आरोपी आहेत व तसे आम्ही पहिल्याच दिवशी पोलिसांना सांगितले होते. परंतु, एफ.आय.आर.मध्ये चार आरोपींचा उल्लेख आलेला नाही.” पोलिसांनी तीन आरोपींना पकडले आहे, ही देखील वस्तुस्थिती आहे. परंतु, हा भेद का झाला ? प्रत्यक्षात चार आरोपी आहेत, असे फिर्यादीने सांगितल्यानंतर गुन्हाच्या नोंदीत मात्र तसे आलेले नाही.

सभापती महोदय, द्रुतगती न्यायालयाची मागणी करण्यात आली आहे व सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी ती मान्यही केली आहे. परंतु, या निमित्ताने मला सांगितले पाहिजे की, सन २०१० मध्ये बीड जिल्ह्यातील अंभोरे येथे घडलेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेचा निकाल आज सन २०१६ पर्यंत लागलेला नाही. माझे औचित्य यासाठीही आहे की, जातीय विद्वेषातून आज प्रत्येक ठिकाणी सामाजिक माध्यमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामधील अनेक प्रश्न खरे आहेत, अनेक प्रश्नात वेगवेगळी भाष्ये आहेत. प्रश्न असा आहे की, महिलांच्या प्रश्नाबाबत समाजामध्ये जातीय धृवीकरण होत असेल तर तो एका पक्षाचा प्रश्न नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे, असे मला वाटते. शेवटचा मुद्दा असा आहे की, निर्विवाद कृतीच्या संदर्भात आपण आतापर्यंत ज्या कृती केल्या आहेत, आम्ही विरोधी पक्षात असताना त्या सरकारने केल्या, आज आम्ही सत्तारूढ पक्षात असताना हे सरकार अनेक निर्णय घेत आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी किती होत आहे, याचा आढावा घेतला गेला तर या गुंड लोकांची दबंगगिरी थांबू शकेल आणि या दृष्टीकोनातून मी हे औचित्य मांडत आहे. धन्यवाद.

नियम २८९ अन्वयेच्या सूचनेसंबंधी

सभापती महोदय, मी विधानपरिषदेत नव्याने आलो आहे. परंतु, हा विषय नियम २८९ चा कसा होतो, यावर सभागृहात चर्चा सुरु असताना औचित्याचा मुद्दा कसा मांडला जाऊ शकतो, हे मला कळत नाही. दुसरा मुद्दा हा आहे की, आम्ही या संदर्भात बोलत असताना जातीचा उल्लेख केलेला नाही. कारण, गुन्हेगाराला जात नसते, हे सर्वांना माहित आहे. हा विषय नियम २८९ चा कसा होतो आहे, हे सभागृहात मांडले जात असताना आणि अद्याप नियम ९३ अन्वये चर्चा मंजूर झालेली नसताना सन्माननीय सदस्यांना औचित्याचा मुद्दा मांडण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे कामकाज करीत असताना एका आयुधाचे दुसऱ्या आयुधावर अतिक्रमण होत आहे आणि ते होऊ नये, या अपेक्षेने मी हस्तक्षेप केला आहे.

सन्माननीय सदस्य श्री.नारायण राणे यांना मी सांगू इच्छितो की, आपल्याला आठवत असेल तर मी सन्माननीय सदस्यांना परवानगी देत असताना हेच बोललो होतो. आपणही अशी सूचना केली की, एक महिला सदस्या म्हणून महिलांच्या प्रश्नावर त्यांना बोलण्याची संधी देण्यास काही हरकत नाही. माझ्या मते सत्तारूढ पक्षाच्या सदस्या म्हणून त्यांना नियम २८९ वर बोलता येणार नाही. एकंदरीत भावना लक्षात घेऊन मी त्यांना परवानगी दिली आहे. परंतु, This will be an exception. It will not be a precedent.

श्री. चंद्रकांत पाटील (महसूल मंत्री) :

सभापती महोदय, अहमदनगर जिल्ह्यामध्ये घडलेली घटना संपूर्ण महाराष्ट्राच्या समाजमनाला हादरवणारी घटना आहे. सरकार संवेदनशील आहे, यात शंकाच नाही. तथापि, या विषयावर सभागृहात चर्चा झाली पाहिजे. सरकारने तत्परतेने जे करावयास हवे ते सर्व केलेले आहे. या प्रकरणी तीन गुन्हेगारांना अटकही करण्यात आली आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्याच्याही सूचना दिलेल्या आहेत. कुटुंबाच्या आणि गावकऱ्यांच्या मागणीनुसार श्री.उज्ज्वल निकम यांच्यासारख्या चांगल्या सरकारी वकिलांकडे ही केस देण्यासंदर्भात त्यांना विनंती करण्यात येत आहे. कुटुंबीयांना जी मदत करावी लागते तीही करीत आहोत. सरकारने या सर्व गोष्टी तत्परतेने केलेल्या आहेत. तरीही ही घटना महाराष्ट्राला हादरवणारी आहे, अशा घटना वारंवार घडू नयेत, यासाठी सन्माननीय सदस्यांच्या काही सूचना असतील तर त्यांचा भविष्यात निश्चितच उपयोग होईल. सरकार या विषयावर चर्चा करण्यास तयार आहे.

सभापती महोदय, आपण सन्माननीय विरोधी पक्षनेते, गटनेते यांच्या बरोबर बैठक घेऊन चर्चेची वेळ ठरवावी. त्या चर्चेअंती सरकारने आतापर्यंत काय केले आहे, हे सरकारतर्फे सांगितले जाईल आणि सन्माननीय सदस्यांच्या ज्या सूचना येतील त्या सूचनांचे सरकार निश्चितपणे पालन करील.

या नंतर श्री. बोरले

श्री.नारायण राणे : सभापती महोदय, २८९ का नको, हा विषय २८९ च्या निकषात बसत नाही काय, ही महत्वाची बाब नाही काय ? आपण मला सांगावे की, हा विषय नियम २८९ च्या निकषात बसत नाही काय ? कोणती प्रक्रिया केली म्हणजे उद्या चर्चा नको, कोणते मार्गदर्शन करा आणि मार्गदर्शन करण्यासाठी शाळा काढलेली आहे काय ? सभापती महोदय, मी आपल्याला सांगू इच्छितो की, अन्यथा चर्चा घ्यावी का यासाठी हा प्रस्ताव मतास टाकावा लागेल. कारण, प्रश्न असा आहे की, ही सभागृहाची प्रॉपर्टी झालेली आहे. हा २८९ चा विषय सभागृहाची प्रॉपर्टी झालेली असल्यामुळे....

सभापती : सन्माननीय सदस्य श्री.नारायण राणे साहेब आपण एक मिनिट थांबावे. आपण माझे म्हणणे ऐकून घ्यावे.

श्री.नारायण राणे : सभापती महोदय, या विषयावर आज चर्चा होईल, उद्या होईल किंवा नंतर होईल. परंतु, ही स्थगन प्रस्तावाची सूचना फेटाळता येणार नाही, एवढा हा महत्वाचा विषय आहे.

सभापती : त्यांनी चर्चा फेटाळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सन्माननीय सदस्य प्रा.जनार्दन चांदूरकर यांनी नियम २८९ च्या प्रस्तावावर बोलताना तांत्रिक मुद्दा उपस्थित केलेला आहे. आपण दुसरा तांत्रिक मुद्दा लक्षातच घेत नाही. आपण एवढ्या वर्षांच्या अनुभवातून बघतो आहोत की, ज्या सन्माननीय सदस्यांनी म.वि.प. नियम २८९ ची सूचना दिलेली आहे त्यांना तो विषय नियम २८९ चा कसा होतो हे पटवून देण्यासाठी मी बोलण्याची परवानगी दिली होती. तथापि, हा विषय २८९ चा होतो किंवा नाही किंबहुना सभागृहापुढील संपूर्ण कामकाज बाजूला ठेऊन या विषयावर सभागृहात चर्चा घ्यावी किंवा नाही यासंबंधी निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार पीठासीन अधिकारी म्हणून मला आहे.

श्री.नारायण राणे : होय.

सभापती : त्यामुळे आपली जी मागणी आहे की, हा प्रस्ताव अगोदरच संमतीला टाकावा, मतास टाकावा, हे चुकीचे होईल असे मला वाटते. हा माझा निर्णय आहे असे समजावे. त्यामुळे त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे. आपणही आपली बाजू मांडलेली आहे. आता मी अशा पद्धतीने निर्णयावर येणार आहे की, तांत्रिक दृष्ट्या आपण या सर्वच विषयाचा विचार केला तर आजच्या कामकाज पत्रिकेत अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे, सन २०१६-२०१७ च्या पुरवणी मागण्या सादर करणे, विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली असल्याचे जाहीर करणे, तालिका सभापती नामनिर्देशित करणे या व्यतिरिक्त कोणतेही कामकाज आजच्या दिवसाच्या कामकाजात समाविष्ट नाही.

म.वि.प. नियम २८९ अन्वये सन्माननीय विरोधी पक्षनेते आणि अन्य जवळपास ९ सन्माननीय सदस्यांनी आजचे सभागृहापुढील सर्वच कामकाज बाजूला सारून या विषयावर चर्चा घेण्यात यावी, असा प्रस्ताव दिलेला आहे.

तथापि, म.वि.प. नियम २८९ अन्वये प्रस्ताव विचारात घेताना असे विषय कामकाज

पत्रिकेवर असणे आवश्यक आहेत. तथापि, हा विषय कामकाज पत्रिकेवर नसल्यामुळे मला नियमाप्रमाणे सूचना नाकारावी लागेल.

अहमदनगर येथे घडलेली घटना आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत गंभीर, क्लेशदायक आणि धोक्याची असल्यामुळे माझे असे स्पष्ट मत आहे की, या विषयी सभागृहात चर्चा सुद्धा होणे अत्यंत आवश्यक आहे. माझे कर्तव्य म्हणून मी ही नियम २८९ ची सूचना नाकारली असली तरी माझी शासनाला सूचना राहिल की, आपण आजच्या आज माझ्या दालनात सन्माननीय गटनेत्यांची बैठक घेऊ आणि शक्यतो आपण उद्याच कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ही चर्चा घडवून आणू.

(विरोधी पक्षाचे काही सन्माननीय सदस्य एकाच वेळी बोलण्याचा प्रयत्न करतात.)

श्री.चंद्रकांत पाटील : सभापती महोदय, मी अगोदरच सांगितले आहे की, सरकार चर्चेला तयार आहे. त्यामुळे आपल्या उपस्थितीत सन्माननीय गटनेत्यांची बैठक घेऊन या चर्चेसाठी दिवस आणि वेळ निश्चित करावी. सरकार या विषयावर चर्चा करण्यास तयार आहे.

श्री.धनंजय मुंडे : सभापती महोदय, या विषयावर आज चर्चा व्हावी अशी सभागृहाची मागणी आहे. सभापती महोदय, आपण या ठिकाणी निर्णय दिला त्या निर्णयाप्रमाणे या विषयावर सभागृहात आज चर्चा होणार आहे का उद्या होणार आहे याबाबतचा निर्णय आजच सर्वांनी मिळून घेणे आवश्यक आहे. हा नियम २८९ चा विषय कसा होतो हे आम्ही सांगितले आहे. त्याबाबत आपण निर्णय दिला की, होतो. आपण याबाबत निर्णय केला.

(विरोधी पक्षाचे काही सन्माननीय सदस्य एकाच वेळी बोलण्याचा प्रयत्न करतात.)

श्री.भाई जगताप : सभापती महोदय,.....

सभापती : सन्माननीय सदस्य श्री.भाई जगताप आपण माननीय सभागृह नेत्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे.

श्री.चंद्रकांत पाटील : सभापती महोदय, मी अगोदरच सांगितले की, सरकार चर्चेला तयार आहे. हा विषय अतिशय संवेदनशील आहे आणि या विषयावर सर्वांकडून सूचना येणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या उपस्थितीत सन्माननीय गटनेत्यांची बैठक घेऊन या चर्चेसाठी तारीख आणि वेळ निश्चित करावी. उद्या चर्चा घेतली तरी आमची हरकत नाही.

सभापती : यावर निर्णय घेण्यासाठी मी सभागृहाची बैठक १० मिनिटांसाठी स्थगित करतो.

(सभागृहाची बैठक दुपारी १२.३९ वाजता १० मिनिटांसाठी स्थगित झाली.)

या नंतर श्री. खर्चे

(स्थगितनींतर)

(सभापतीस्थानी माननीय सभापती)

सभापती : सर्व सन्माननीय सदस्यांच्या भावना मी लक्षात घेतल्या आहेत, माझ्या निर्णयाप्रमाणे सर्व गट नेत्यांची बैठक आताच माझ्या दालनात झाली व त्यामध्ये सर्वकष चर्चा झाली आहे. उद्या प्रश्नोत्तरांचा तास संपल्यानंतर अल्पसूचनेच्या माध्यमातून हा विषय आपण चर्चेला घेणार आहोत, नियम १७ अन्वये अल्पकालीन चर्चा अडीच तास घेण्यात येईल. आपली हरकत नसेल तर मला स्वतःला असे वाटते व माझे स्वतःचे मत असे आहे की, फक्त एका घटनेवर बोलण्यापेक्षा कायदा व सुव्यवस्थेवर आपण बोलावे, हा विषय तुम्ही हायलाईट करा, त्या विषयाबाबतचे सोल्युशन तुम्ही सरकारकडे मागा, ...(अडथळा)... सन्माननीय सदस्य श्री.नारायण राणे साहेब मी आता कोणताही निर्णय घेत नाही, तुमच्याकडून जसा प्रस्ताव येईल त्या प्रस्तावावर चर्चा होईल. आता आपण पुढील कामकाज घेऊ या.

डॉ.रणजित पाटील (नगरविकास राज्यमंत्री) : सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने सन २०१६ चा अध्यादेश क्रमांक ९ महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश, २०१६ सभागृहासमोर ठेवतो.

सभापती : अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला आहे.

डॉ.रणजित पाटील : सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने सन २०१६ चा अध्यादेश क्रमांक ११ महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अध्यादेश, २०१६ सभागृहासमोर ठेवतो.

सभापती : सन्माननीय सदस्य श्री.नारायण राणे आपणाला बोलायचे आहे काय ?

श्री.नारायण राणे : सभापती महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी सदर अध्यादेश सदनासमोर ठेवला आहे, याबाबत माझा हरकतीचा मुद्दा आहे, या अध्यादेशात असे नमूद केले आहे की, “अशा प्राधिकरणास एक तर स्वतः किंवा अन्य प्राधिकरणामार्फत किंवा अभिकरणामार्फत, या महानगर प्रदेशाच्या अथवा त्याच्या कोणत्याही भागाच्या विकासाकरिता परियोजना तयार करणे.”

सभापती महोदय, माझ्याकडे घटनेचे पुस्तक आहे, मी आपले लक्ष घटनेच्या अनुच्छेद २४३ (ब) कडे वेधतो, यामध्ये नगरपालिकांच्या शक्ती, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. सन १९९३ मध्ये ७४ वी घटना दुरुस्ती झाली. ७४ व्या घटना दुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकचे अधिकार देण्यात आले. त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महानगरपालिका व नगरपालिकांना अधिकचे अधिकार देऊन त्यांना मजबूत करण्यात आले. यामध्ये प्राधिकरणास सोपविण्याची तरतूद प्रस्तावित आहे. देशाच्या संविधानात तरतूद करून स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्तव्य निश्चित करण्यात आले आहे, तेच काम प्रादेशिक विकास प्राधिकरणास देण्याचा अध्यादेश शासनाने काढला आहे, हा आपल्या राज्यघटनेचा भंग आहे, ७४ वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर वेगवेगळ्या नगरपालिका, महानगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार दिल्यानंतर हे नवीन दुकान कशासाठी व कोणासाठी काढण्यात येत आहे. याबाबत अधिकारी काय करीत आहेत, त्यांनी घटना वाचली नाही काय ? त्यांनी अनुच्छेद २४३ (ब) वाचला नाही काय ? घटनेने अधिकार दिले असताना असे प्राधिकरण स्थापन करण्याअगोदर महानगरपालिका व नगरपालिका जी कामे करतात तीच कामे सदर प्राधिकरण करणार आहे. अशाच प्रकारचे विधेयक काही वर्षांपूर्वी एमएमआरडीए स्थापन करण्याबाबत सभागृहात मांडण्यात आले होते. ते मागे घेतले होते ही बाब आपणाला माहिती आहे, संसदीय मंत्री तेथे होते, त्यांना माहिती आहे. हा अध्यादेश त्यांनी आता मागे घ्यावा, यामध्ये राज्य घटनेचा भंग होत आहे, या अध्यादेशात सुधारणा करावी व काही करावयाचे असेल तर परत अध्यादेश आणावा. १९९३ मध्ये जे अधिकार महानगरपालिका व नगरपालिकांना देण्यात आले आहेत, तो अधिकार काढून घेण्यासाठी व कोणाला तरी प्राधिकरणाचे अध्यक्ष करण्यासाठी जसा नागपूरचा यादव आहे तसा एखादा यादव यादीत असेल. बरेच गुणी माणसे आहेत, काही गुणी माणसे डोळ्यासमोर असतील तर त्यांना घटनेत बसवावे आणि आणावे.

या नंतर श्री. सांगळे

श्री.नारायण राणे....

सभापती महोदय, माझा हरकतीचा मुद्दा आहे. आपण यासंबंधी रुलिंग द्यावे. मंत्री महोदयांनी येथे जो अध्यादेश मांडलेला आहे, तो त्यांना मांडता येणार नाही. यामुळे त्यांनी तो मागे घ्यावा. अन्यथा हा राज्यघटनेचा भंग आहे.

श्री.देवेंद्र फडणवीस : सभापती महोदय, हा अध्यादेश मुळात काय आहे ? अध्यादेश मागे घेण्याची ही स्टेज नाही. ज्यावेळी ही स्टेज येईल त्यावेळी सन्माननीय सदस्यांना यासंबंधी बोलता येईल. पूर्वी आपल्या सरकारने प्राधिकरण तयार करण्यासंबंधी कायदा तयार केला. त्या कायद्यात आता एवढेच परिवर्तन करित आहोत की, ज्याप्रमाणे एमएमआरडीएला मुख्यमंत्री अध्यक्ष असतो त्याप्रमाणे आता सर्व प्राधिकरणांकरिता मुख्यमंत्री यांना अध्यक्ष करित आहोत. याचे कारण आपल्याला माहीत आहे. नगरविकास विभागात सर्व प्राधिकरणांच्या संदर्भात सातत्याने काम सुरु असते. एमएमआरडीएचे काम ज्या वेगाने होते त्या वेगाने इतर संस्थांची कामे होत नाहीत. मुळात यात कोठेही महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रावर आपल्याला अधिकक्षेप करण्याचा विषय नाही. महानगरपालिकेच्या क्षेत्राबाहेरील क्षेत्राचे नियोजन करण्याकरिता जसे पुण्यात पीएमआरडीएच्या क्षेत्रात पुणे महानगरपालिकेचे जे क्षेत्र आहे, नागपूरमध्ये नागपूर मेट्रो रिजनचे क्षेत्र नागपूरच्या बाहेर आहे, अशाप्रकारे ज्यांना ही बाब लागू होईल किंवा नंतर ती लागू करू त्यांच्याकरिता हे आहे. यामुळे राज्यघटनेचा कोणताही भंग होत नाही. अशाप्रकारचा कायदा किंवा अध्यादेश तयार करित असताना तो विधी व न्याय विभागाकडे जातो. विधी व न्याय विभाग ते तपासून ते संविधानिक आहे की नाही या संदर्भात निर्णय घेते. त्यानंतर ते राज्यपालांकडे जाते. राज्यपालांकडे पुन्हा तीच प्रोसेस होते. ते कायदेशीर आहे की नाही याबाबत राज्यपालांकडे पुन्हा ते वेट केले जाते. तसेच ते कायदेशीर आहे असे राज्यपालांना वाटले तरच अध्यादेश प्रख्यापित केला जातो. या पलीकडे माननीय श्री.नारायण राणे यांचे काही आक्षेप असल्यास त्यांनी ते विधेयकाच्या चर्चेच्या वेळी जरूर मांडावेत.

सभापती : ठीक आहे.

श्री.नारायण राणे : सभापती महोदय, मी हरकतीचा मुद्दा मांडला आहे. त्यावर आपण रुलिंग न देता ठीक आहे असे म्हणणे कसे होईल ?

सभापती : मी यांना ठीक आहे असे म्हटले आहे. सर्वांना ठीक आहे असे म्हटलेले नाही. मला यासंबंधी रुलिंग द्यावयाचे आहे.

श्री.नारायण राणे : सभापती महोदय, राज्यघटनेबद्दल सर्व तज्ज्ञांकडून जाऊन आले आहे. चूक होत नाही का ? सभापती महोदय, अनुच्छेद २४३ (ब) चा भंग होत आहे. अध्यादेशान्वये बिल आणलेले आहे. त्यात असे नमूद आहे की, महानगरपालिकेला कोणतेही काम करायचे असो, त्यासंबंधी प्राधिकरणाचे अध्यक्ष किंवा चेअरमनसमवेत चर्चा केल्याशिवाय महानगरपालिका ते काम करित नाहीत. सदर काम करण्यासाठी दोघांची एकत्रित बैठक होणे अत्यावश्यक आहे. सभापती महोदय, आपण संपूर्ण बिल वाचावे. त्यानंतर आपल्याला असे वाटल्यास हे कायद्यात आहे, त्यात घटनेचा कोणताही भंग होत नाही. त्याबाबत माझे काही म्हणणे नाही. परंतु या संदर्भात मला असे निदर्शनास आले आहे की, राज्यघटनेचा भंग होत आहे. यामुळे हे सर्व करित असताना आपण सधनात जी शपथ घेतो त्याचाच आपण भंग करित आहोत. राज्यघटनेनुसार आपण सर्व नियम केलेले असून त्यानुसार आपण कामकाज करित असतो. आपण हे सर्व तपासून पहावे व उद्या सधनात पुन्हा आणावे.

सभापती : ठीक आहे.

श्री.विनोद तावडे : सभापती महोदय, सन्माननीय सदस्य श्री.नारायण राणे साहेबांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते विधेयकाच्या चर्चेच्या वेळी मांडण्याचे मुद्दे आहेत. सन्माननीय सदस्य श्री.नारायण राणे यांनी ज्या घटनेचा उल्लेख केला त्या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या पान नं. १८४ अनुच्छेद २१३ “Legislative power of the Governor”. त्यानुसार अध्यादेश झाल्यानंतर “....shall be laid before the Legislative Assembly of the State.” असे या अनुच्छेदात नमूद केलेले आहे. सदर अध्यादेश योग्य आहे की नाही याची आपण नंतर चर्चा करू. यामुळे सदर अध्यादेश मांडण्याशिवाय पर्याय नाही असे घटना सांगते. यामुळे आज सदर अध्यादेश मांडू द्यावा. सदर अध्यादेश मांडणे हेच घटनेचे पालन ठरेल. सदर अध्यादेश मांडल्यानंतर तो योग्य आहे किंवा नाही यासंबंधी ज्यावेळी यासंबंधी चर्चा होईल त्यावेळी त्यांनी आपले म्हणणे मांडावे. अन्यथा राज्यघटनेचे जे पावित्र आहे तेच आपण तोडू.

या नंतर श्री. भोगले

श्री.नारायण राणे : सभापती महोदय, जो अध्यादेश सभागृहासमोर मांडण्यात आला आहे त्या अध्यादेशाचा आणि विधेयकाचा विषय हा एकच आहे. तुम्ही पहिल्यांदा चूक केली आहे, तीच चूक पुन्हा का करीत आहात? मी मांडलेला मुद्दा तपासून उद्या हा अध्यादेश मांडण्यात यावा. तपासणी करण्यास हरकत नसावी. आम्ही सांगू तेच नियम योग्य आहेत असे होत नाही. आपण योग्य ते मत जाणून घ्यावे. आमची त्याला हरकत नाही.

सभापती : ठीक आहे. मी माझे मत सांगतो. आपण जर विधानपरिषदेचा नियम १५४ बघितला तर अध्यादेश आपल्याला सभागृहाच्या पटलावर ठेवावयाचा आहे. मेरिटवर हे कॉन्स्टिट्यूशनल आहे की नाही हा विषय आज आपल्यासमोर येत नाही. या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होईल तेव्हा आपण म्हणू शकाल की कॉन्स्टिट्यूशनल, एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल आहे की नाही. त्यामुळे हा अध्यादेश पटलावर ठेवावा. तथापि, मुख्यमंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो की, माननीय सदस्य श्री.नारायण राणे हे ज्येष्ठ असल्याने त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे तो आपण तपासून घेऊन निवेदन करावे.

श्री.देवेंद्र फडणवीस : ठीक आहे.

सभापती : अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला आहे.

डॉ.रणजित

पाटील (नगरविकास राज्यमंत्री) : सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने सन २०१६ चा अध्यादेश क्रमांक १२ - महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अध्यादेश, २०१६ सभागृहाच्या पटलावर ठेवतो.

सभापती : अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला आहे.

श्री.रवींद्र वायकर (उच्च व
तंत्रशिक्षण राज्यमंत्री) : सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने सन २०१६ चा अध्यादेश
क्रमांक १४- महाराष्ट्र विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, २०१६ सभागृहाच्या पटलावर
ठेवतो.

सभापती : अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला आहे.

श्री.दादाजी भुसे (ग्रामविकास राज्यमंत्री) : सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने सन २०१६ चा अध्यादेश क्रमांक १०- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) अध्यादेश, २०१६ सभागृहाच्या पटलावर ठेवतो.

श्री.सुनील तटकरे : सभापती महोदय, माझा पॉईंट ऑफ ऑर्डर आहे. जिल्हा परिषदेच्या संदर्भातील अध्यादेश मंत्री महोदयांनी सभागृहाच्या पटलावर ठेवला आहे. मागील वेळेस आपण बैठक बोलावली होती, त्यावेळी आणि काल झालेल्या चर्चेनंतर जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व नगरपालिकांच्या निवडणुकांच्या संदर्भात आपण एक नवीन विधेयक आणण्याचे मान्य केले आहे. त्याला हा अध्यादेश जोडून घ्यावा किंवा उद्या ते विधेयक मांडण्यात यावे. त्या कायद्याचा पर्पज डिफिट होण्याची प्रक्रिया सुरु आहे. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या निवडणुकांच्या वेळी हात वर करून मतदान केले जाते. कोणी कोणाला मतदान केले त्याची नोंद इतिवृत्तात आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये होत असते. कोण सदस्य कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आला याची माहिती निवडणूक संपल्यानंतर विहित कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली जाते. अशा वेळेला सदस्य निरहता कायद्याखाली स्पष्ट बाब असताना त्यामध्ये होणारा विलंब टाळायचा असेल तर सदहेतूने पक्षांतर विरोधी कायद्याचे बिल तयार करून ते तातडीने सभागृहात आणावे अशी विनंती आहे.

श्री.देवेंद्र फडणवीस : सभापती महोदय, या संदर्भात काल देखील आपली चर्चा झाली. आम्ही तातडीने ते विधेयक तयार करावयास सांगितले आहे. त्याची प्रोसेस करावी लागेल. परंतु या अधिवेशनात निश्चित आणू.

सभापती : लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या सर्व संस्थांचा समावेश असावा अशी सर्वांची मागणी आहे.

श्री.जयंत प्र.पाटील : सभापती महोदय, विधेयक या सभागृहात आले पाहिजे. अधिकारी वर्ग गैरफायदा घेतो. रायगड जिल्ह्यात अडीच वर्षे होऊनही अद्याप निकाल दिलेला नाही. पुन्हा सहा वर्षे निवडणूक लढविता येणार नाही असे चर्चेमध्ये ठरले आहे, त्याची मुद्दाम आठवण करून देतो. पक्षांतर बंदी कायदांतर्गत दोषी ठरल्यास ६ वर्षे निवडणूक लढविण्यास आमदारांना बंदी लागू केलेली आहे. ही तरतूद जिल्हा परिषदेला लागू केली पाहिजे अशी माझी मागणी आहे.

सभापती : अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला आहे.

या नंतर श्री. ओटवणेकर

श्री.विजय शिवतारे (जलसंपदा राज्यमंत्री) : सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने सन २०१६ चा अध्यादेश क्रमांक १३-महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (सुधारणा) अध्यादेश २०१६ सभागृहासमोर ठेवतो.

सभापती : अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला आहे.

.....

श्री.गुलाबराव पाटील (सहकार राज्यमंत्री) : सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने सन २०१६ चा अध्यादेश क्रमांक ६ - महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा व पुढे चालू ठेवणे) अध्यादेश, २०१६ सभागृहासमोर ठेवतो.

सभापती : अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला आहे.

.....

श्री.गुलाबराव पाटील (सहकार राज्यमंत्री) : सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने सन २०१६ चा अध्यादेश क्रमांक ७ - महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा व दुसऱ्यांदा पुढे चालू ठेवणे) अध्यादेश, २०१६ सभागृहासमोर ठेवतील.

सभापती : अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला आहे.

.....

श्री.सदाभाऊ खोत (पणन राज्यमंत्री) : सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने सन २०१६ चा अध्यादेश क्रमांक ८ - महाराष्ट्र कृषि उत्पन्न व पणन (विकास व विनियमन) (सुधारणा व दुसऱ्यांदा पुढे चालू ठेवणे) अध्यादेश, २०१६ सभागृहासमोर ठेवतो.

सभापती : अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला आहे.

.....

श्री.सदाभाऊ खोत : सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने सन २०१६ चा अध्यादेश क्रमांक १५ - महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) अध्यादेश, २०१६ सभागृहासमोर ठेवतो.

सभापती : अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला आहे.

.....

पृ. शी./ मु. शी. : सन २०१६-२०१७ करिता खर्चाचे पूरक
विवरणपत्र सादर करणे

श्री.दीपक केसरकर (वित्त
राज्यमंत्री) : सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने सन २०१६-२०१७ करिता खर्चाचे
पूरक विवरणपत्र सभागृहाला सादर करित आहे आणि तसे करित असताना मी आपल्या
निदर्शनास आणू इच्छितो की, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २०५ आणि २०३ (३)
मधील तरतुदीस अनुलक्षून मिळालेल्या अधिकारानुसार महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी सन
२०१६-२०१७ च्या खर्चाच्या पूरक विवरणपत्रावर चर्चा करण्याकरिता सभागृहाला
शिफारस केली आहे.

सभापती : सन २०१६-२०१७ मधील खर्चाचे पूरक विवरणपत्र सभागृहाला सादर
झाले आहे.

पृ. शी./ मु. शी. : विधेयकांना संमती अधिसंमती

सभापती : दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्यासंबंधीची यादी सचिव वाचून दाखवतील.

पृ. शी./ मु. शी. : विधेयकांना संमती अधिसंमती

सचिव : खालील विधेयकांना राज्यपालांची
अधिसंमती मिळाली आहे :-

- (१) सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक १ - महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) विधेयक, २०१६
- (२) सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक ६ - महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था (सुधारणा) विधेयक, २०१६
- (३) सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक ८ - महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ (सुधारणा) विधेयक, २०१६
- (४) सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक ९ - महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन विधेयक, २०१६
- (५) सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक १० - महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान) विधेयक, २०१६
- (६) सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक १४ - महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक २०१६
- (७) सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक १५ - महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा) विधेयक, २०१६
- (८) सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक १७ - महाराष्ट्र विनियोजन विधेयक, २०१६
- (९) सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक १८ - महाराष्ट्र कर विषयक कायदे (कर बसविणे, सुधारणा व विधिग्राह्यीकरण) अधिनियम, २०१६
- (१०) सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक १९ - महाराष्ट्र विवादित थकबाकी तडजोड विधेयक, २०१६
- (११) सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक २० - महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन, हैदराबाद कुळवहिवाट शेतजमीन आणि महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन (विदर्भ प्रवेश) (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१६
- (१२) सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक २१ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) विधेयक, २०१६
- (१३) सन २०१५ चे विधान परिषद विधेयक क्रमांक ३ - महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यमान कक्ष (बार रूम) यामध्ये अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत व (त्यामध्ये काम करणाऱ्या) महिलांच्या प्रतिष्ठेचे

संरक्षण करण्याबाबत विधेयक, २०१६

(१४) सन २०१५ चे विधानसभा विधेयक क्रमांक ७० - महाराष्ट्र महानगरपालिका
आणि महाराष्ट्र नगर परिषदा,

नगर पंचायती व औद्योगिक नगरी (चौथी सुधारणा) विधेयक, २०१५.

पृ. शी./ मु. शी. : सभापती तालिका नामनिर्देशित करणे

सभापती : मी महाराष्ट्र विधान परिषद
नियमातील नियम ८ (१) अन्वये खालील सभासदांना सभापती तालिकेवर नामनिर्देशित
करतो :-

- (१) डॉ.नीलम गोन्हे
- (२) प्रा.जे.सी.चांदूरकर
- (३) अॅड्.निरंजन डावखरे
- (४) श्री.रामनाथ मोते

.....

या नंतर श्री. जुन्नेरे

18/07/2016
SGJ/AKN/KTG

(असुधारित प्रत/ प्रसिद्धीसाठी नाही)
प्रथम श्री. ओटवणेकर

M-42
13:10

सभापती :

सन्माननीय महिला व बाल विकास विभागाच्या मंत्र्यांना निवेदन करावयाचे असून ते त्यांनी करावे.

पृ. शी./ मु. शी. : घरपोच आहार योजनेबाबत माननीय महिला व बाल विकास विभागाच्या राज्य मंत्र्यांचे निवेदन.

श्रीमती विद्या ठाकूर (महिला व बाल विकास राज्यमंत्री) :सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने नियम ४६ अन्वये पुढील निवेदन करते :-

(प्रेस: येथे सोबत जोडलेले निवेदन छापाने.)

पृ.शी./मु.शी. : औचित्याचे मुद्दे

सभापती : सन्माननीय सदस्य श्री.कपिल पाटील यांनी औचित्याचा मुद्दा मांडण्याची परवानगी मागितलेली आहे.त्यांनी आपला औचित्याचा मुद्दा मांडावा.

श्री.कपिल पाटील : सभापती महोदय, माझा औचित्याचा मुद्दा आहे. औचित्याचा मुद्दा मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. राज्यातील शिक्षकांची नागरीक म्हणून असलेल्या घटनात्मक अधिकारांची सरकारकडून गळचेपी होते आहे.

सभापती : सन्माननीय सदस्य श्री. कपिल पाटील यांनी तोंडावर लावलेली काळी फित प्रथम काढून टाकावी.

श्री.कपिल पाटील : शासनाचा निषेध म्हणून मी काळी फित लावली आहे. या सभागृहात सन्माननीय सदस्यांना जे स्वातंत्र्य आहे, राज्यातील नागरीकांना जे स्वातंत्र्य आहे ते अबाधित राखण्याचे आपण आश्वासन दिले असल्यामुळे मी आपल्या आदेशाने काळी फित काढतो आहे.

सभागृहाची प्रथा परंपरा पाळतो. परंतु या ठिकाणी सभागृहाचे ज्येष्ठ मंत्री खाली बसून बोलतात ते सभागृहाच्या नियमाला आणि प्रथा परंपरेला धरून नाही एवढे मी नम्रपणे सांगतो.

सभापती : धन्यवाद

श्री.कपिल पाटील : राज्यात गेल्या काही दिवसापासून शिक्षण विभागाचे एका पाठोपाठ जीआर निघत असून त्यामुळे राज्याची व्यवस्था मोडकळीस आली आहे. परंतु आता त्यावर कडी करत शिक्षकांनी बोलायचे नाही, तक्रार करावयाची नाही, वर्तमानपत्रात लिहावयाचे नाही इतकेच नाही तर सार्वजनिक ठिकाणी विचार मांडावयाचे नाही. हाताची घडी तोंडावर बोट अशा प्रकारचे आदेश शासनातील अधिकारी परस्पर काढत आहेत.संविधानाचे अनुच्छेद १९ द्वारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जे अधिकार प्राप्त झाले आहेत त्याची ही उघडा उघड गळचेपी आहे. त्यामुळे हे आदेश ताबडतोबीने मागे घेतले पाहिजेत. घटना नाशिक येथील असली तरी राज्यात सर्व ठिकाणी आदेश काढले जात आहेत. पुणे येथे माननीय सचिवांनी सभेमध्ये ज्या पध्दतीच्या सूचना दिल्या त्यानंतर आदेश निघाले.

माननीय सचिव शिक्षणमंत्र्यांची दिशाभूल करित आहेत. अल्पसंख्यांक शिक्षण संस्थांना संविधानातील ३०(१) नुसार संरक्षण देण्यात आले आहे. ते संरक्षण देत असताना संस्थेमध्ये नेमणूका करण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला. परंतु हा अधिकार देत असताना त्यात जी तरतूद अंतर्भूत केली ती कलमाच्या विरोधातील आहे.

या नंतर श्री. शिगम

श्री.कपिल पाटील.....

त्या कलमाच्या विरोधात ही तरतूद आहे. राज्यामध्ये जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने अतिरिक्त शिक्षक केले जात आहेत. अल्पसंख्याक शिक्षण संस्थातील शिक्षकांचे पगार दिले जाऊ नयेत, ते ताबडतोब थांबविण्यात यावेत. अशाप्रकारचा भेदभाव सरकारला करता येत नाही. “नो वर्क, नो पेमेंट” अशा पद्धतीने शासनाला निर्णय घेता येत नाही. संविधानातील अनुच्छेद १४ हा समानतेच्या अधिकारासंबंधीचा आहे. त्यानुसार सर्वांना समान अधिकार असले पाहिजेत. तेव्हा दिनांक १३ जुलै रोजी काढण्यात आलेला जी.आर. हा अनुच्छेद १४ चा उघड उघड भंग करणारा आहे. त्यामुळे तो जी.आर. रोखला पाहिजे. राज्यातील शीख, बौद्ध, मुस्लिम आणि अन्य भाषिकांच्या संस्थातील शिक्षकांचे पगार ताबडतोब थांबवावेत, असे आदेश दिले जात आहेत. सचिव घटनेच्या विरोधात कसा काय निर्णय घेऊ शकतात असा जाब त्यांना विचारला पाहिजे. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असून जर राज्य घटनेचे उघड उघड उल्लंघन होत असेल आणि सचिव तसे परस्पर करीत असतील तर सरकारने त्यांची भूमिका सांगितली पाहिजे.

सभापती महोदय, दुसरा मुद्दा असा आहे की, मुंबईतील पोर्टच्या संदर्भात तत्कालीन सचिव श्रीमती शर्वरी गोखले आणि संजय कुमार यांनी दिलेल्या आदेशाच्या कार्यवाहीची चौकशी करण्याचे आदेश विद्यमान सचिव जिल्हाधिकाऱ्यांना देतात. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी ते माझ्या अधिकारात नाही असे त्यांनी सांगितल्यानंतरही त्यांना चौकशी करण्यास सांगण्यात येत आहे. हे सरकार सर्व बाजूंनी घटनात्मक तरतुदींची उघड उघड पायमल्ली करीत आहे. सरकारचा सचिवांना पाठिंबा आहे काय किंवा कसे याचा खुलासा सभागृहात झाला पाहिजे.

सभापती : शासनाने याची नोंद घ्यावी.

श्री. नरेंद्र पाटील :

सभापती महोदय, मी औचित्याच्या मुद्याच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष एका महत्त्वाच्या मुद्याकडे वेधित आहे.

मुंबई शहराच्या नजिक नवी मुंबई शहर वसले आहे. आज तेथील सर्व रहिवाशी, ग्रामस्थ, वेगवेगळ्या उद्योगधंद्यामध्ये काम करणाऱ्या कामगार वर्गांनी मोठ्या प्रमाणात बंद पुकारलेला आहे. नवी मुंबईतील पहिला रहिवाशी हा आग्री आणि कोळी समाज आहे. त्या समाजाने त्या काळी गरजेपाटी घरे बांधली आहेत, ती घरे तोडण्याचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिकेचे नवीन आयुक्त श्री.तुकाराम मुंडे यांनी घेतला आहे.

सभापती महोदय, सन्माननीय सदस्या श्रीमती विद्या चव्हाण यांनी दिवा येथील बांधकामाच्या संदर्भात सभागृहाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी माननीय मंत्री डॉ.रणजित पाटील यांनी त्या संदर्भात आश्वासन दिल्यानंतरही बांधकाम तोडण्याचे थांबविण्यात आले नाही. त्या ठिकाणी भर पावसाळ्यात अतिक्रमण तोडण्याचे काम सुरु आहे. सर्व पक्षांनी त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस, शिवसेना व भाजपा व सर्व जातीधर्मातील लोकांनी नवी मुंबई बंदची हाक दिलेली आहे. सन २०१३ पर्यंत बांधलेल्या घरांना स्टे ऑर्डर दिलेली आहे. तशी स्टे ऑर्डर सन २०१६ पर्यंत बांधलेल्या बांधकामांना देखील द्यावी अशी माझी विनंती आहे. पावसाळा संपेपर्यंत तेथील बांधकाम तोडू नये या संदर्भात सभागृह नेते माननीय श्री.चंद्रकांत पाटील यांनी निवेदन करावे तसेच या संदर्भात सर्व पक्षीय समिती स्थापन करावी अशी त्यांना विनंत आहे. तसेच ज्या ग्रामस्थांनी आपली जमीन दिली त्या जमिनीवर नवी मुंबई शहर उभे आहे, त्यांना पूर्णपणे संरक्षण द्यावे अशी माझी सभागृहाला विनंती आहे.

सभापती : शासनाने नोंद घ्यावी.

श्री.गिरीश बापट : सभापती महोदय, होय.

सभापती : सभागृहाची बैठक
आता स्थगित होत आहे. सभागृहाची बैठक मंगळवार, दिनांक १९ जुलै, २०१६ रोजी
दुपारी १२.०० वाजता पुनः भरेल.
(सभागृहाची बैठक दुपारी १ वाजून १९ मिनिटांनी मंगळवार, दिनांक १९ जुलै, २०१६
रोजीच्या दुपारी १२.०० वाजेपर्यंत स्थगित झाली)
